



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या १०६ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.१८ जुलै, २०१७ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची १०६ वी बैठक मंगळवार, दि.१८ जुलै, २०१७ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. मालदार एन. एन. - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. घनवट ए. ए.	सदस्य
३)	श्री. पाटील बी. पी., संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	कायम निमंत्रित
४)	डॉ. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
५)	प्रा. पी. प्रभाकर, प्रभारी कुलसचिव	सदस्य सचिव

स्वागत:

मा. प्र. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर, डॉ. नंदनवार डी. आर., प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. मा.अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] २२ जून, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

ठरावः २२ जून, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला.

[०२] सन २०१७ करिता “सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार” त्रिसदस्यीय निवड समितीवर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने एका सदस्याचे नामनिर्देशन केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाद्वारे सन २०१७ करिता “सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार” साठी स्थानिक वर्तमान पत्रात व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर आवाहन देवून प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरून “सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव” करिता विहित मुदतीत एकूण ०५ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

“सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव” पुरस्काराकरिताच्या नियमावलीत नियम ४ मध्ये (दि. २७/०९/२०१६ रोजीच्या मा. व्यवस्थापन परिषदेमधील ठराव क्र. १३ नुसार सुधारित नियमावली) खालीलप्रमाणे तरतूद आहे.

नियम क्र. ४	नामनिर्देशन पध्दत: सदरील पुरस्कारासाठी प्राप्त अर्जांमधून एका व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीचे गठण केले जाईल. सदर त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष हे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु असतील, अन्य विद्यापीठाचे आजी किंवा माजी कुलगुरु व सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित केलेले एक सदस्य हे सदर समितीचे सदस्य असतील. पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी मा. व्यवस्थापन परिषदेचे ०३ सदस्यीय उपसमितीद्वारे करून ०५ अर्जांची शिफारस उपरोक्त समितीकडे अंतिम निर्णयासाठी करेल.
-------------	--

उक्त तरतूद विचारात घेता, पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी मा. व्यवस्थापन परिषदेचे ०३ सदस्यीय उपसमितीद्वारे करून ०५ अर्जांची शिफारस अंतिम निर्णयासाठी त्रिसदस्यीय समितीकडे करेल. परंतु विहित मुदतीत एकुण पाचच अर्ज विद्यापीठास प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या ०३ सदस्यीय उपसमितीद्वारे सदर अर्जांची छाननी करण्याची आवश्यकता नसल्याने प्राप्त झालेल्या एकुण ०५ अर्जांतून एका अर्जाची निवड करण्याकरिता त्रिसदस्यीय निवड समिती गठीत करणे आवश्यक आहे. उपरोक्त तरतुदीनुसार, सदर समितीतील एक सदस्याचे मा.व्यवस्थापन परिषदेकडून नामनिर्देशन घेणे आवश्यक होते. परंतु नजीकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक नियोजित नसल्याने तातडीची बाब म्हणून त्रिसदस्यीय समितीच्या एका सदस्याचे दि. २८/०६/२०१७ रोजीच्या टिपणीन्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी प्रा. ए. एम. देशमुख, अध्यक्ष, मायक्रोबायोलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया, उस्मानाबाद यांचे नामनिर्देशन केलेले आहे.

सबब, सन २०१७ करिता “सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार” त्रिसदस्यीय निवड समितीवर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने एका सदस्याचे नामनिर्देशन केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) मधील तरतूदीनुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०३] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १३५ (२) नुसार, सन २०१६-१७ चे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १३५ (२) नुसार, सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करण्याकरिता TAP Associates, Solapur यांची संवैधानिक लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. TAP Associates, Solapur यांनी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करून लेखापरीक्षण अहवाल दिलेला आहे. या लेखापरीक्षण अहवालावरील आक्षेप व लेखापरीक्षण अहवाल अंतिम करण्यासाठी (Account Code 1.50 h) नुसार मा.कुलगुरु यांनी वित्त व लेखा समितीची उपसमिती खालीलप्रमाणे गठीत करण्यात आली.

१) प्रा. देशमुख एल. पी.

२) डॉ. घनवट ए. ए.

३) डॉ. कांबळे बी. एन.

या समितीने दि.१०/०७/२०१७ रोजी बैठक आयोजित करून आक्षेपावर संबंधित विभागाने सादर केलेल्या पूर्तता अहवालावर सविस्तर चर्चा केली व त्यांचा शिफारस अहवाल वित्त व लेखा समितीकडे सादर केला आहे. वित्त व लेखा समितीची शिफारस, आक्षेप पूर्तता अहवाल व उपरोक्त समितीचा शिफारस अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीवेळी सादर करण्यात येईल.

सबब, वित्त व लेखा समितीने केलेल्या शिफारशीच्या अधीन राहून सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवाल महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १३५ (२) नुसार स्विकारून मान्यता देण्याची बाब विचारार्थ).

ठराव : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १३५ (२) नुसार, सन २०१६-१७ चे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवालाबाबत वित्त व लेखा समितीने केलेल्या शिफारशी स्विकारून अधिसभेस मान्यतेची सर्वानुमते शिफारस करण्यात आली.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[४(१)] सोलापूर विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्रासाठी RUSA - IInd Phase अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून EZ Proxy Remote Accessing हे Software खरेदी करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्रात मागील वर्षी RUSA - Ist Phase अंतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातून ज्ञान स्रोत केंद्राकरिता e-books व e-Journals खरेदी करण्यात आलेली आहेत. त्याचा वाचकांकडून जास्तीत जास्त वापर होण्यासाठी EZ Proxy Remote Accessing हे Software ज्ञान स्रोत केंद्रासाठी खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे. संबंधित Software ची अंदाजे किंमत ₹ ५,१८,०००/- आहे. वरील Software RUSA-IInd Phase मधून मिळणाऱ्या अनुदानातून खरेदी करावयाचे आहे. सदर Software खरेदी करण्यासाठी मा.कुलगुरुमहोदयांनी मा. प्रा. पी. प्रभाकर यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची एक तांत्रिक समिती गठीत केली होती व या समितीचे सचिव प्रा. डॉ. एस. एस. सूर्यवंशी होते. सदर समितीचा तांत्रिक अहवाल ज्ञान स्रोत केंद्रास प्राप्त झाला असून, याचा संपूर्ण प्रस्ताव व अहवाल या सोबत जोडला आहे.

सबब, सदरचे Software आगामी कालावधीत, RUSA-IInd Phase मधून प्राप्त होणाऱ्या अनुदानातून खरेदी करण्याची बाब विचारार्थ).

ठराव : सोलापूर विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्रासाठी RUSA - IInd Phase अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून EZ Proxy Remote Accessing हे Software खरेदी करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[४(२)] सोलापूर विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्राचे संगणकीकरण (Digitization) करण्यासाठी RUSA-IInd Phase अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून संगणक प्रणालीची खरेदी करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्राचे संगणकीकरण (Digitization) करण्यासाठी पुढील तांत्रिक बाबी / संगणक प्रणालीची ज्ञान स्रोत केंद्रासाठी अत्यंत आवश्यकता आहे. १. FedGate २. D Space ३. RFID System for Library / KRC Book ४. Digitization of Library / KRC Resources Digitization of Existing Resources / Automation या सर्व संबंधित तांत्रिक प्रणालीची अंदाजे किंमत रु.६८ लाख आहे. वरील संगणक प्रणाली RUSA-IInd Phase मधून मिळणाऱ्या अनुदानातून खरेदी करावयाचे आहेत. सदर प्रणालीची खरेदी करण्यासाठी मा.कुलगुरुमहोदयांनी मा. प्रा. एस. एस. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय तांत्रिक समिती गठीत केली होती. सदर समितीचा तांत्रिक अहवाल ज्ञान स्रोत केंद्रास प्राप्त झाला असून, याचा संपूर्ण प्रस्ताव व अहवाल या सोबत जोडला आहे.

सबब, सदरची संगणक प्रणाली आगामी कालावधीत, RUSA-IInd Phase मधून प्राप्त होणाऱ्या अनुदानातून खरेदी करण्याची बाब विचारार्थ).

ठराव : सोलापूर विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्राचे संगणकीकरण (Digitization) करण्यासाठी RUSA-IInd Phase अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून १. FedGate २. D Space ३. RFID System for Library / KRC Book ४. Digitization of Library / KRC Resources Digitization of Existing Resources / Automation या सर्व संबंधित तांत्रिक प्रणालीची (अंदाजे किंमत रु.६८ लाख) खरेदी करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[४(३)] शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करीता विद्यापीठ परिसर संकुलासाठी सहायक प्राध्यापकांची तात्पुरती पदे संबंधित संकुलातील कार्यभाराचा आढावा घेवून निर्माण केली असून, Walk in interview व्दारे भरती प्रक्रीया पूर्ण झाली आहे. निवड झालेल्या संबंधित कंत्राटी अध्यापकांना एकत्रित वेतनावर एका शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, कलम १०३ मधील तरतूदीप्रमाणे नियुक्ती आदेश पारित करण्यात आले आहेत. सदर बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी : प्रस्तुत विद्यापीठ परिसरातील पदार्थविज्ञान संकुल, रसायनशासत्र संकुल, भूशास्त्र संकुल, सामाजिकशास्त्रे संकुल, संगणकशास्त्र संकुल व वाणिज्य व व्यवस्थापन संकुल यांना मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे संबंधित संकुलातील सुरु असलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या कार्यभाराचा आढावा घेवून, नियमित अध्यापकांचा कार्यभार वगळता उर्वरित कार्यभाराच्या अध्यापनाकरिता, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, कलम १०३ मधील तरतूदीप्रमाणे विद्यापीठाने दिलेल्या Walk in interview च्या जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक ०५/०७/२०१७ व ०६/०७/२०१७ रोजी स्थानिक निवड समितीची बैठक विद्यापीठ कार्यालयात आयोजित करुन Walk in interview व्दारे उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. स्थानिक निवड समितीच्या शिफारशीनुसार निवड झालेल्या उमेदवारांची यादी सोबत जोडली आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करीता निवड झालेल्या ज्या अध्यापकांना नियुक्ती आदेश पारित करण्यात आले आहेत ते अध्यापक विद्यापीठाच्या सेवेत रुजू झाले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांचा सारांश सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे आहे. सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव सादर).

ठराव : शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करीता विद्यापीठ परिसर संकुलासाठी सहायक प्राध्यापकांची तात्पुरती पदे संबंधित संकुलातील कार्यभाराचा आढावा घेवून निर्माण केली असून, Walk in interview व्दारे भरती प्रक्रीया पूर्ण झाली आहे. निवड झालेल्या संबंधित कंत्राटी अध्यापकांना एकत्रित वेतनावर एका शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, कलम १०३ मधील तरतूदीप्रमाणे नियुक्ती आदेश पारित करण्यात आल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[४(४)] विद्यापीठाचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी लेखा परीक्षकाच्या नियुक्तीबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १३५ (२) नुसार व्यवस्थापन परिषदेने नियुक्त लेखापरीक्षणाकडून विद्यापीठ लेख्यांचे लेखापरीक्षण करुन घेणे आवश्यक आहे. दि.६ जुलै, २०१६ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र. ८(२) अन्वये, M/s. TAP & Associates, Solapur यांची सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील लेख्यांचे लेखापरीक्षण करण्यासाठी संवैधानिक लेखापरीक्षक म्हणून पुर्ननियुक्ती करण्यास मान्यता दिली होती.

दि.२६/०७/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र. ८ (२) अन्वये विद्यापीठाचे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी M/s. TAP & Associates, Solapur यांची लेखा परीक्षक म्हणून पुर्ननियुक्ती करण्यास व या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षणासाठी रु.६५,०००/- (सर्व करासहीत) ऑडीट फी आदा करण्यास मान्यता देण्यात आली होती.

आता विद्यापीठाचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी लेखा परीक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. M/s. TAP & Associates, Solapur यांनी सन २०१७-१८ करिता पुर्ननियुक्ती व फीमध्ये २०% वाढ मिळण्याबाबत ईमेलद्वारे विनंती केली आहे. सोबत ईमेल जोडला आहे.

सबब, M/s. TAP & Associates, Solapur यांनी ईमेलद्वारे विनंती केल्यानुसार विद्यापीठाचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी संवैधानिक लेखापरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती व फीमध्ये २०% वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव विचारार्थ).

ठराव : विद्यापीठाचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी संवैधानिक लेखापरीक्षक म्हणून M/s. TAP & Associates, Solapur यांची पुर्ननियुक्ती करण्यास व रु.६५,०००/- फीमध्ये २०% वाढ करुन रु.७८,०००/- (सर्व करासहीत) फी आदा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली तसेच संबंधित फर्मने प्रत्येक तिमाहीस लेखापरीक्षण करुन अहवाल विद्यापीठास द्यावे असे सर्वानुमते ठरले.

[४(५)] प्रस्तुत विद्यापीठासंदर्भात विविध न्यायालयीन प्रकरणांसाठी मान्य केलेल्या फीमध्ये वाढ करण्याबाबत, खर्चाची रक्कम व प्रवास खर्चाची रक्कम स्वतंत्रपणे मिळण्याबाबत पॅनल अॅडव्होकेट यांचे दि.०५/०७/२०१७ रोजीचे व दि.११/०७/२०१७ रोजीच्या पत्रांच्या अनुषंगाने विविध न्यायालयीन प्रकरणांसाठी विनंती करण्यात आल्याप्रमाणे वाढीव फी व खर्चाची रक्कम व प्रवास खर्चाची रक्कम स्वतंत्रपणे आदा करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: जिल्हा न्यायालय सोलापूर व इतर न्यायालयातील तसेच पुणे येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण, सावित्रीबाई फुले, शिवाजी विद्यापीठ व सोलापूर विद्यापीठ यांच्याकडे प्रस्तुत विद्यापीठाशी संबंधित प्रकरणे चालविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या पॅनल अॅडव्होकेट यांनी दि.०५/०७/२०१७ रोजी पत्र पाठवून त्यांना न्यायालयीन प्रकरणांच्या फीकामी देण्यात येणारी रक्कम रु.६,०००/- या व्यावसायिक फीमध्ये वाढवून रक्कम रु.१५,०००/- करण्यात यावी तसेच न्यायालयीन प्रकरणांसंदर्भात परगावी जावे लागल्यास व्यावसायिक फीव्यतिरिक्त खर्चापोटी रु.१,०००/- व टायपिंग, फाईलिंग झेरॉक्सिंग व इत्यादीकरीता रु.५,०००/- इतकी रक्कम आदा करण्याबाबत विनंती केलेली आहे. तसेच मा.उच्च न्यायालय मुंबई येथील न्यायालयीन प्रकरणे विद्यापीठाच्या वतीने चालविण्यासाठी नेमण्यात आलेले अॅड. श्री.एस. डी. ठोकडे यांनी देखील दि.११/०७/२०१७ रोजी विद्यापीठास पत्र पाठवून मा.उच्च न्यायालय येथील प्रकरणांसाठी देय असलेल्या रु.१०,०००/- या फीमध्ये वाढ होऊन रक्कम रु.२०,०००/- इतकी आदा करण्यास व न्यायालयीन प्रकरणांच्या खर्चापोटी येणाऱ्या खर्चाची रक्कम स्वतंत्रपणे आदा करण्याबाबत विनंती केलेली आहे.

प्रस्तुत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या दि.३१/०८/२०१३ रोजी झालेल्या बैठकीतील ठराव क्र.२२(१) अन्वये, सोलापूर न्यायालय व पुणे येथील न्यायाधिकरणातील न्यायालयीन प्रकरणांसाठी देय असलेल्या व्यावसायिक फीमध्ये वाढ करून रु. ६,०००/- इतकी केलेली आहे. सदर ठरावान्वये मा.उच्च न्यायालय मुंबई येथील न्यायालयीन प्रकरणांसाठी देय असलेल्या व्यावसायिक फीमध्ये वाढ करण्यात येऊन रु.८,०००/- इतकी करण्यात आलेली आहे. तसेच सोलापूर येथील न्यायालय व पुणे येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथील प्रकरणे चालविण्यासाठी नेमण्यात आलेल्या संबंधित वकीलांच्या विनंतीनुसार प्रवास खर्चाची रक्कम आदा करण्यात येत आहे. परंतु टायपिंग, फाईलिंग झेरॉक्सिंग व इत्यादीकरीता खर्चाची रक्कम मिळण्याबाबत अॅड. श्री. पी. एन. जोशी यांनी केलेल्या विनंतीनुसार त्यांना खर्चाच्या रकमेस मान्यता देण्याचे अधिकार मा. कुलगुरु यांना देण्यात आलेले आहेत.

सबब, वर नमूद प्रमाणे दि.०५/०७/२०१७ रोजीच्या व दि.११/०७/२०१७ रोजीच्या पत्रांच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या फीवाढीबाबतच्या विनंतीचे पत्र विचारार्थ).

- ठराव :
- १) सोलापूर येथील न्यायालय व विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ व सोलापूर विद्यापीठ, पुणे येथील न्यायालयीन प्रकरणांसाठी व मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील न्यायालयीन प्रकरणांसाठी मान्य करण्यात आलेल्या व्यावसायिक फीमध्ये २५% इतकी वाढ [रु.६,०००/- + १,५००/- (२५%) एकूण रु.७,५००/-] करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
 - २) विविध न्यायालयीन प्रकरणांसंदर्भात परगावी जावे लागल्यास त्यासाठी खर्चापोटी रक्कम आदा करण्याबाबत मा.कुलगुरु यांनी दिलेल्या मान्यतेची व याकामी करण्यात आलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली. तसेच परगावी जाऊन प्रकरणे चालवावी लागल्यास व्यावसायिक फीव्यतिरिक्त प्रवास व इतर खर्चापोटी रु.१,०००/- इतकी रक्कम प्रति तारीख आदा करण्यास मान्यता देण्यात आली.
 - ३) तसेच व्यावसायिक फी, प्रवास व इतर खर्चाव्यतिरिक्त टायपिंग, फाईलिंग, झेरॉक्सिंग व इत्यादी करिता खर्चाची रक्कम संबंधित वकीलांच्या मागणीनुसार देण्याचे अधिकार मा.कुलगुरु यांना देण्यात आले. तसेच विविध न्यायालयातील प्रलंबित अथवा नवीन प्रकरणांच्या अनुषंगाने संबंधित पॅनल अॅडव्होकेट यांनी व्यावसायिक फीची रक्कम वाढवून मिळण्याबाबत विनंती केल्यास याबाबत निर्णय घेऊन संबंधितांना फी आदा करण्याबाबतचे अधिकार मा.कुलगुरु यांना देण्यात आले.

[४(६)] विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.१ चालविणे या कामाची निविदा मागवून केलेल्या प्रक्रियेची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.१ चालविण्याची ११ महिन्याची मुदत दि.३०/०६/२०१७ रोजी संपलेली असून सन २०१७-१८ करीता मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.१ चालविण्याकरिता दि.१३/०६/२०१७ रोजीच्या दै. लोकमतमध्ये व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निविदेची सूचना देऊन निविदा सादर करणेकामी सूचना प्रसिध्द करण्यात आलेली होती. सादरकामी खालीलप्रमाणे एकूण पाच निविदा प्राप्त झालेल्या होत्या.

१. मे. रामचंद्र डी. साठे
२. मे. रुद्र हॉटेल अँड मेस, सोलापूर
३. मिरा केटरर्स, सोलापूर
४. महालक्ष्मी महिला संथा, सोलापूर
५. सप्तश्रृंगी महिला विकास मंडळ, सोलापूर

उपरोक्तप्रमाणे प्राप्त निविदाधारकांच्या तांत्रिक निविदा खरेदी समिती सदस्यांसमोर दि.२९/०६/२०१७ रोजी उघडल्या असता, उक्त यादीतील सप्तश्रृंगी महिला विकास मंडळ, सोलापूर या फर्मची निविदा अपात्र झालेली असून बाकीच्या चारही फर्मच्या निविदा ह्या पात्र झालेल्या आहेत. तद्नंतर पात्र एकूण चार निविदाधारकांची दरपत्रके त्याचवेळी उघडली असता, सर्वात कमी दर हे मिरा केटरर्स, सोलापूर यांचे असल्याचे निदर्शनास आले. (मेस असल्यामुळे महिन्याच्या दोन्ही वेळच्या जेवणाचे कमी दर गृहीत धरलेले आहेत). सोबत दराचा तुलनात्मक तक्ता जोडलेला आहे.

उपरोक्त चारही निविदाधारकांची दरपत्रके उघडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फक्त पदार्थांचे दर लक्षात न घेता अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची पाहणी करणेही अत्यंत गरजेचे असल्यामुळे मा.कुलगुरुमहोदयांच्या आदेशान्वये, प्रा. डॉ. व्ही.बी. घुटे, डॉ. श्रीमती माया पाटील व श्री. एस. एन. श्रृंगारे या तिघांची समिती नियुक्त करून मेसमध्ये विक्रीकरीता ठेवावयाच्या सर्व पदार्थांच्या दर्जाची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. दि.११/०७/२०१७ रोजी विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.१ चालविण्याकामी पात्र झालेल्या चारही निविदाधारकांच्या अन्नपदार्थांची तपासणी करण्याकरिता सर्व पात्र फर्मना त्यांचे अन्नपदार्थ तपासणी समितीसमोर सादर करण्याकामी बोलाविण्यात आलेले होते. सादर समितीसमोर श्री रामचंद्र डी. साठे वगळता बाकीचे तीनही फर्मनी आपले पदार्थ सादर केले होते. तपासणी समितीने उपस्थित सर्व फर्मनी सादर केलेल्या पदार्थांची तपासणी करून त्यांचा अहवाल सादर केलेला असून सादर समितीने तीन फर्मच्या जेवणाची चव चांगली असून त्यांचे निविदेमधील दर व अनुभव पाहून मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.१ चालविण्यास देण्याबाबत शिफारस करण्यात येत आहे असे नमूद केले आहे. सादरचा अहवाल सोबत जोडलेला आहे.

सबब, सन २०१७-१८ करीता विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.१ चालविण्याकामी पात्र झालेल्या निविदांमधील सर्वात कमी दर असलेल्या फर्मची निविदा व अन्नपदार्थांची तपासणी करण्याकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन दि.१ ऑगस्ट २०१७ ते दि.३० जून २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीकरिता मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.१ चालविण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्याची बाब विचारार्थ).

ठराव : सन २०१७-१८ करीता विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.१ चालविण्याकामी पात्र झालेल्या निविदांमधील सर्वात कमी दर असलेल्या फर्मची निविदा व अन्नपदार्थांची तपासणी करण्याकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन दि.१ ऑगस्ट २०१७ ते दि.३० जून २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीकरिता मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.१ मिरा केटरर्स, सोलापूर यांना चालविण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[४(७)] विद्यापीठ परिसरातील मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविणे या कामाची निविदा मागवून केलेल्या प्रक्रियेची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविण्याची ११ महिन्याची मुदत दि.३०/०६/२०१७ रोजी संपलेली असून सन २०१७-१८ करीता मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविण्याकरीता दि.१३/०६/२०१७ रोजीच्या दै.लोकमतमध्ये व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निविदेची सूचना देऊन निविदा सादर करण्याकामी सूचना प्रसिध्द करण्यात आलेली होती. सादरकामी खालीलप्रमाणे एकूण नऊ निविदा प्राप्त झालेल्या आहेत.

१. सौ. सुवर्णा सतिश शिंदे
२. सौ. यल्लुबाई राजेंद्र कोळी
३. श्री. समर्थ भोजनालय, सोलापूर
४. मे. रामचंद्र डी. साठे
५. मे. नसले बंधु रेस्टॉरंट, सोलापूर
६. मे. श्री. राजेंद्र प्रल्हाद रानमळे
७. मे. समर्थ टी हाऊस, सोलापूर
८. महालक्ष्मी महिला संस्था, सोलापूर
९. सप्तश्रृंगी महिला विकास मंडळ, सोलापूर

उपरोक्तप्रमाणे प्राप्त निविदाधारकांच्या तांत्रिक निविदा खरेदी समिती सदस्यांसमोर दि.२९/०६/२०१७ रोजी उघडल्या असता, उक्त यादीतील सौ. सुवर्णा सतिश शिंदे, सौ.यल्लुबाई राजेंद्र कोळी, श्री समर्थ भोजनालय, सोलापूर व सप्तश्रृंगी महिला विकास मंडळ, सोलापूर या फर्मच्या निविदा अपात्र झालेल्या असून बाकीच्या पाचही फर्मच्या निविदा ह्या पात्र झालेल्या आहेत. तदनंतर पात्र एकूण पाच निविदाधारकांची दरपत्रके त्याचवेळी उघडली असता, सर्वात कमी दर महालक्ष्मी महिला संस्था, सोलापूर यांचे असल्याचे निदर्शनास आले आहे. (मेस असल्यामुळे महिन्याच्या दोन्ही वेळच्या जेवणाचे कमी दर गृहीत धरलेले आहेत). सोबत दराचा तुलनात्मक तक्ता जोडलेला आहे.

उपरोक्त पाचही निविदाधारकांची दरपत्रके उघडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फक्त पदार्थांचे दर लक्षात न घेता अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची पाहणी करणेही अत्यंत गरजेचे असल्यामुळे मा. कुलगुरुमहोदयांच्या आदेशान्वये, प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे, डॉ. श्रीमती माया पाटील व श्री. एस. एन. श्रृंगारे या तिघांची समिती नियुक्त करून मेसमध्ये विक्रीकरीता ठेवावयाच्या सर्व पदार्थांच्या दर्जाची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. दि.११/०७/२०१७ रोजी विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविण्या कामी पात्र झालेल्या पाचही निविदाधारकांची अन्नपदार्थांची तपासणी करण्याकरीता सर्व पात्र फर्मना त्यांचे अन्नपदार्थ तपासणी समितीसमोर सादर करण्याकामी बोलाविण्यात आलेले होते. सादर समितीसमोर श्री. रामचंद्र डी. साठे वगळता बाकीच्या चारही फर्मनी आपले पदार्थ सादर केलेले होते. तपासणी समितीने उपस्थित सर्व फर्मनी सादर केलेल्या पदार्थांची तपासणी करून त्यांचा अहवाल सादर केलेला असून सादर समितीने चार फर्मपैकी मे. महालक्ष्मी महिला संस्था, सोलापूर व मे. समर्थ टी हाऊस, सोलापूर या फर्मच्या जेवणाची चव चांगली असून निविदेमधील दर व अनुभव पाहून मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविण्याकरीता देण्याबाबत शिफारस करण्यात येत आहे असे नमूद केले आहे. सादरचा अहवाल सोबत जोडलेला आहे.

सबब, सन २०१७-१८ करीता विद्यापीठ परिसरातील मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविण्याकामी पात्र झालेल्या निविदांमधील सर्वात कमी दर असलेल्या फर्मची निविदा व अन्नपदार्थांची तपासणी करण्याकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन दि.१ ऑगस्ट, २०१७ ते दि.३० जून २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीकरीता मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्याची बाब विचारार्थ).

ठराव : सन २०१७-१८ करीता विद्यापीठ परिसरातील मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविण्याकामी पात्र झालेल्या निविदांमधील कमी दर असलेल्या फर्मची निविदा व अन्नपदार्थांची तपासणी करण्याकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन दि.१ ऑगस्ट, २०१७ ते दि.३० जून २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीकरीता मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविण्यासाठी मे.समर्थ टी हाऊस, सोलापूर यांना कार्यारंभ आदेश देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[४ (८)] विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.२ चालविणे या कामाची निविदा मागवून केलेल्या प्रक्रियेची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.२ चालविण्याची ११ महिन्याची मुदत दि.३०/०६/२०१७ रोजी संपलेली असून सन २०१७-१८ करीता मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.२ चालविण्याकरीता दि.१३/०६/२०१७ रोजीच्या दै.लोकमतमध्ये व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निविदेची सूचना देऊन निविदा सादर करण्याकामी सूचना प्रसिध्द करण्यात आलेली होती. सादरकामी खालीलप्रमाणे एकूण तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या.

१. मे. रामचंद्र डी. साठे
२. सप्तश्रृंगी महिला विकास मंडळ, सोलापूर
३. महालक्ष्मी महिला संस्था, सोलापूर

उपरोक्तप्रमाणे प्राप्त निविदाधारकांच्या तांत्रिक निविदा खरेदी समिती सदस्यांसमोर दि.२९/०६/२०१७ रोजी उघडल्या असता, उक्त यादीतील सप्तश्रृंगी महिला विकास मंडळ, सोलापूर या फर्मची निविदा अपात्र झालेली असून बाकीच्या दोन्ही फर्मच्या निविदा पात्र झालेल्या आहेत. तद्नंतर पात्र एकूण दोन निविदाधारकांची दरपत्रके त्याचवेळी उघडली असता, सर्वात कमी दर महालक्ष्मी महिला संस्था, सोलापूर यांचे असल्याचे निदर्शनास आले आहे. (मेस असल्यामुळे महिन्याच्या दोन्ही वेळच्या जेवणाचे कमी दर गृहीत धरलेले आहेत) सोबत दराचा तुलनात्मक तक्ता जोडलेला आहे.

उपरोक्त दोन्ही निविदा धारकांची दरपत्रके उघडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फक्त पदार्थांचे दर लक्षात न घेता अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची पाहणी करणेही अत्यंत गरजेचे असल्यामुळे मा. कुलगुरुमहोदयांच्या आदेशान्वये प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे, डॉ. श्रीमती माया पाटील व श्री. एस. एन. श्रृंगारे या तिघांची समिती नियुक्त करून मेसमध्ये विक्रीकरीता ठेवावयाच्या सर्व पदार्थांच्या दर्जाची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. दि.११/०७/२०१७ रोजी विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.२ चालविण्याकामी पात्र झालेल्या दोन्ही निविदाधारकांच्या अन्नपदार्थांची तपासणी करण्या करीता दोन्ही पात्र फर्मना त्यांचे अन्नपदार्थ तपासणी समितीसमोर सादर करण्यासाठी बोलाविण्यात आलेले होते. सादर समितीसमोर श्री. रामचंद्र डी. साठे उपस्थित राहिलेले नसून फक्त महालक्ष्मी महिला संस्था, सोलापूर यांनी तपासणीकरीता पदार्थ सादर केलेले होते. तपासणी समितीने महालक्ष्मी महिला संस्था, सोलापूर यांनी सादर केलेल्या पदार्थांची तपासणी करून त्यांचा अहवाल सादर केलेला असून सादर समितीने मे. महालक्ष्मी महिला संस्था, सोलापूर यांनी सादर केलेल्या पदार्थांची चव तपासली असता, मे. महालक्ष्मी महिला संस्था, सोलापूर यांनी सादर केलेल्या पदार्थांची चव चांगली असून त्यांनी मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.२ चालविण्यास देण्याबाबत शिफारस करण्यात येत आहे असे नमूद केले आहे. सादरचा अहवाल सोबत जोडलेला आहे.

सबब, सन २०१७-१८ करीता विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.२ चालविण्याकामी पात्र झालेल्या निविदांमधील सर्वात कमी दर असलेल्या फर्मची निविदा व अन्नपदार्थांची तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन दि.१ ऑगस्ट, २०१७ ते दि. ३० जून, २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीकरीता मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.२ चालविण्यासाठी कार्यांभ आदेश देण्याची बाब विचारार्थ).

ठराव : सन २०१७-१८ करीता विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.२ चालविण्याकामी पात्र झालेल्या निविदांमधील सर्वात कमी दर असलेल्या फर्मची निविदा व अन्नपदार्थांची तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन दि.१ ऑगस्ट, २०१७ ते दि. ३० जून, २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीकरीता मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.२ चालविण्यासाठी मे. महालक्ष्मी महिला संस्था, सोलापूर यांना कार्यांभ आदेश देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[४(९)] विद्यापीठ परिसरातील उपहारगृह चालविणे या कामाची निविदा मागवून केलेल्या प्रक्रियेची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील उपहारगृह चालविण्याची ११ महिन्याची मुदत दि.३०/०६/२०१७ रोजी संपलेली असून सन २०१७-१८ करीता उपहारगृह चालविण्याकरीता दि.१३/०६/२०१७ रोजीच्या दै. लोकमतमध्ये व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निविदेची सूचना देऊन निविदा सादर करण्याकामी सूचना प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदरकामी खालीलप्रमाणे एकूण दहा निविदा प्राप्त झालेल्या होत्या.

१. मे. समर्थ टी, हाऊस, सोलापूर
२. श्री. राजेंद्र प्रल्हाद रानमळे
३. जय मल्हार मेस अँड खानावळ, सोलापूर
४. श्री. अंबीका भोजनालय, सोलापूर
५. सौ. सुवर्णा सतिश शिंदे
६. मे. गुरुदत्त उपहारगृह, सोलापूर
७. वासुदेव महाराज भोजनालय, सोलापूर
८. श्री. उत्तम दिगंबर फटाले
९. महालक्ष्मी महिला संस्था, सोलापूर
१०. सप्तश्रृंगी महिला विकास मंडळ, सोलापूर

उपरोक्तप्रमाणे प्राप्त निविदाधारकांच्या तांत्रिक निविदा खरेदी समिती सदस्यांसमोर दि.२९/०६/२०१७ रोजी उघडल्या असता, उक्त यादीतील जय मल्हार मेस अँड खानावळ, सोलापूर, श्री अंबीका भोजनालय, सोलापूर, सौ. सुवर्णा सतीश शिंदे, श्री. उत्तम दिगंबर फटाले व सप्तश्रृंगी महिला विकास मंडळ, सोलापूर या फर्मच्या निविदा अपात्र झाल्या असून बाकीच्या पाचही फर्मच्या निविदा पात्र झालेल्या आहेत. तदनंतर पात्र एकूण पाच निविदा धारकांची दरपत्रके त्याचवेळी उघडली असता, सर्वात कमी दर महालक्ष्मी महिला संस्था, सोलापूर यांचे असल्याचे निदर्शनास आले आहे. (उपहारगृह असल्यामुळे नाष्ट्याचे कमी दर गृहीत धरलेले आहेत). सोबत दराचा तुलनात्मक तक्ता जोडलेला आहे.

उपरोक्त दोनही निविदाधारकांची दरपत्रके उघडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फक्त अन्नपदार्थांचे दर लक्षात न घेता अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची पाहणी करणेही अत्यंत गरजेचे असल्यामुळे मा. कुलगुरुमहोदयांच्या आदेशान्वये प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे, डॉ. श्रीमती माया पाटील व श्री. एस. एन. श्रृंगारे या तिघांची समिती नियुक्त करून मेसमध्ये विक्रीकरिता ठेवावयाच्या सर्व पदार्थांच्या दर्जाची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. दि.११/०७/२०१७ रोजी विद्यापीठातील उपहारगृह चालविण्याकामी पात्र झालेल्या पाचही निविदाधारकांच्या अन्नपदार्थांची तपासणी करण्याकरीता त्यांचे अन्नपदार्थ तपासणी समितीसमोर सादर करण्यासाठी बोलाविण्यात आलेले होते. या पाचही फर्मने तपासणीकरीता पदार्थ सादर केलेले होते. तपासणी समितीने पाच फर्मने सादर केलेल्या अन्नपदार्थांची तपासणी करून त्यांचा अहवाल सादर केलेला असून सदर समितीने मे. गुरुदत्त उपहारगृह, सोलापूर व मे. समर्थ टी हाऊस, सोलापूर यांनी सादर केलेल्या पदार्थांची चव चांगली असून त्यांनी उपहारगृह चालविण्यास देण्याबाबत शिफारस करण्यात येत आहे असे नमूद केले आहे. सदरचा अहवाल सोबत जोडलेला आहे.

सबब, सन २०१७-१८ करीता विद्यापीठ परिसरातील उपहारगृह चालविण्याकामी पात्र झालेल्या निविदांमधील सर्वात कमी दर असलेल्या फर्मची निविदा व अन्नपदार्थांची तपासणी करण्याकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन दि.१ ऑगस्ट, २०१७ ते दि.३० जून २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीकरीता विद्यापीठ परिसरातील उपहारगृह चालविण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्याची बाब विचारार्थ).

ठराव : सन २०१७-१८ करीता विद्यापीठ परिसरातील उपहारगृह चालविण्याकामी पात्र झालेल्या निविदांमधील सर्वात कमी दर असलेल्या फर्मची निविदा व अन्नपदार्थांची तपासणी करण्याकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन दि.१ ऑगस्ट, २०१७ ते दि.३० जून २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीकरीता विद्यापीठ परिसरातील उपहारगृह चालविण्यासाठी मे. गुरुदत्त उपहारगृह, सोलापूर यांना कार्यारंभ आदेश देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[४(१०)] Weather Monitoring Station १ नग M/s. Schnell informatics Pvt. Ltd., Pune (L२) यांच्याकडून खरेदी करण्यासाठी मा.कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम १२ (७) अन्वये दिलेल्या मान्यतेची बाब माहितीस्तव.

(टिपणी :- भूशास्त्र संकुलास एम.एस्सी. भाग १ व २ मधील विद्यार्थी व संशोधक विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पेशिफिकेशननुसार Wether Moniotoring Station -१ नग UGC -XXII FYP Grant २०१६-१७ (Sr. No. ७- Innovative Rearch Activities) या अंदाजपत्रकीय शीर्षकातून खरेदी करण्यासाठी दरपत्रके मागविण्यात आली हाती. त्यानुसार प्राप्त दरपत्रके तांत्रिक दृष्ट्या पात्र झाले असून, तौलनिक तक्त्यानुसार न्यूनतम दर असलेले निविदाधारक (L१) M/s. Microcomm India Pvt. Ltd, New Delhi यांना अनेक वेळा सूचित करुन देखील पुरवठा आदेशाप्रमाणे (Ref: SOL/UTY/SES/५५२ दि.२१/०१/२०१७) Weather Monitoring Station-१ नग आवश्यक साहित्याचा पुरवठा तसेच कोणत्याही प्रकारचा प्रतिसादात्मक पत्रव्यवहार केला नसल्याकारणाने, सदरील फर्मदारास दिलेला पुरवठा आदेश रद्द करुन (L२) M/s. Schnell Informatics Pvt. Ltd., Pune यांना पुरवठा आदेश देण्याकरिता दि.०२/०६/२०१७ रोजीच्या टिपणीन्वये मा. कुलगुरु महोदय यांनी व्यवस्थापन परिषदेच्यावतीने १२(७) अन्वये मान्यता दिली आहे.

सबब, न्यूनतम दर असलेले फर्म (L२) M/s. Schnell Informatics Pvt. Ltd., Pune यांच्याकडून रु.२,४४,०००/- (All Taxes Included) या दराने Weather Monitoring Station-१ नग खरेदी करण्यासाठी मा. कुलगुरु महोदय यांनी व्यवस्थापन परिषदेच्यावतीने १२ (७) अन्वये दिलेल्या मान्यतेची बाब माहितीस्तव).

ठराव : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) मधील तरतूदीनुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[४(११)] मार्च/एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती एकत्रित (Bulk) स्वरूपात गोपनीय फर्मकडून काढून घेण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: मा. राज्यपाल कार्यालयाने मान्य केलेल्या अध्यादेश क्र.१०६ ब नुसार विहित मुदतीत विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी महाविद्यालयामार्फत पाठविणे आवश्यक आहे.

विद्यापीठाकडील उपलब्ध साधनसामुग्री व उत्तरपत्रिकांची एकत्रित संख्या विचारात घेता, विद्यार्थ्यांना फोटोकॉपी द्यावयाची सुविधा विहित मुदतीत देण्याकरिता विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अभियांत्रिकी विद्याशाखा अंतर्गत छायांकित प्रतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झालेले आहेत. अंदाजे ५००० उत्तरपत्रिका संख्या व छायांकित करावयाची पानांची संख्या विचारात घेता, सदरचे काम एकत्रित (उक्ते) दराने ठरवून कमी कालावधीत पूर्ण करून देण्याची हमी देत असणाऱ्या गोपनीय फर्मला उक्ते काम देणे सोयीस्कर होईल. तसेच उत्तरपत्रिकांची छायांकित प्रती काढण्याचे काम हे गोपनीय स्वरूपाचे असून सदर उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती काढून घेण्यासाठी अंदाजे खर्च रु.१,००,०००/- इतका अपेक्षित आहे. तरी सदर गोपनीय फर्मकडून खालील दराप्रमाणे छायांकित प्रती काढून घेणे आवश्यक आहे.

(जी.एस.टी. सह दर) उत्तरपत्रिका झेरॉक्स : A३ साईज एक बाजू रु. ०१/-

पाठपोठ रु. ०२/-

मार्च/एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती एकत्रित (Bulk) स्वरूपात गोपनीय फर्मकडून काढून घेण्याची बाब विचारार्थ).

ठराव : मार्च/एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती एकत्रित (Bulk) स्वरूपात गोपनीय फर्मकडून खालील दराप्रमाणे काढून घेण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

(जी.एस.टी. सह दर) उत्तरपत्रिका झेरॉक्स: A३ साईज एक बाजू रु. ०१/-

पाठपोठ रु. ०२/-

[४(१२)] मे. संतोष प्रिंटर्स, सोलापूर यांना झेरॉक्सिंगच्या कामाचे दर वाढवून देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: परीक्षा विभागाकडील फोटोकॉपी कार्यालय आणि विद्यार्थी यांच्याकरिता तसेच A-३ Single side Both side आणि A-४ Single side A-४ Both side अशा प्रकारच्या झेरॉक्सचे कामासाठी वार्षिक दरकरार करून मे. संतोष प्रिंटर्स, सोलापूर यांना कामाचे आदेश देण्यात आले असून सदर फर्मला मान्य झालेले दर पुढील प्रमाणे आहेत. A-३ Single side ०.९५, A-३ Both side - १.२५, A-४ Single side ०.४५, A-४ Both side ०.७० सदर फर्मने दिलेले दर हे वॉट मजुरी दराप्रमाणे दिलेले होते. परंतु दि.०१/०७/२०१७ पासून GST कर लागू होणार असल्याने वरील दिलेले दर हे परवडणार नाहीत तरी मला माझ्या दिलेल्या दरामध्ये वाढ होवून मिळावे असा विनंती अर्ज केला असून वाढीव मागणी केलेले दर A-३ single side १.३५, A-३ Both side १.७०, A-४ Single side ०.८०, A-४ Both side ०.९५ असे आहेत. उपरोक्त फर्मला दरामध्ये वाढ करून देण्यापूर्वी फर्मने मागणी केलेल्या दराची शहानिशा करण्याकरिता दि.१०/०७/२०१७ रोजीच्या टिपणीस दिलेल्या मान्यतेस अनुसरून स्थानिक बाजारपेठेमधून GST या करासह दरपत्रके मागविण्यात आली आहेत. सदर मागणीस अनुसरून विभागाकडे फक्त तीन दरपत्रके प्राप्त झाली आहेत. प्राप्त झालेली तीन दरपत्रके दि.१५/०७/२०१७ रोजी सायंकाळी पाच वाजता दरपत्रके उघडणे समितीसमक्ष उघडून दराचा तौलनिक तक्ता तयार केला असून तो खालीलप्रमाणे आहे.

फर्मचे नाव	दरपत्रकामध्ये नमूद केलेले दर									
	A-3 Size Single side	Remark	A-3 Size Both side	Remark	A-4 Size Single side	Remark	A-4 Size Both side	Remark	Total Amount	Remark
मोरया झेरॉक्स सेंटर, सोलापूर	2.00	L.2	3.00	L.2	0.50	L.1	1.00	L.1	6.50	L.1
ज्योती ऑफसेट, सोलापूर	1.90	L.1	3.00	L.2	1.60	L.3	2.90	L.3	8.50	L.3
क्विज ग्राफिक्स, सोलापूर	2.00	L.2	2.40	L.1	1.40	L.2	2.00	L.2	7.80	L.2

झेरॉक्सिंगच्या कामाकरिता दरपत्रकदारांनी दिलेल्या दराचा तौलनिक तक्ता तयार केला असून फर्मनी दिलेल्या दराची एकूण बेरीज केली असता मोरया झेरॉक्स सेंटर, सोलापूर यांचे दर रु.६.५०/- असे आहेत व मे. संतोष प्रिंटर्स, सोलापूर यांनी वाढीव मागणी केलेले दर हे खालीलप्रमाणे आहेत.

अ. क्र.	कामाचा तपशील	वाढीव मागणी केलेले दर	L1 as per quotation called for verification
1	A-3 Single side	1.35	1.90
2	A-3 Both side	1.70	2.40
3	A-4 single side	0.80	0.50
4	A-4 both side	0.95	1.00
	एकूण रु.	4.80	6.50

उपरोक्त कामाकरिता होणारा खर्च रु. एक लाखाच्या पुढे असल्याने सदरचा विषय खरेदी समिती, वित्त व लेखा समिती व व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. तथापि वरील काम हे सेवा पुरविणे या प्रकारात मोडते व सदर बाबीस व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र. २१ दि.२१/०७/२०११ नुसार मान्यता दिलेली आहे. सबब, मे. संतोष प्रिंटर्स, सोलापूर यांनी वाढीव मागणी केलेल्या दराची तुलना केली असता, मे. संतोष प्रिंटर्स, सोलापूर यांचे दर सर्वात कमी आहेत. सबब सदर फर्मला झेरॉक्सच्या कामाचे दर वाढवून देण्याची बाब मान्यतेस्तव).

ठराव : मे. संतोष प्रिंटर्स, सोलापूर यांना झेरॉक्सिंगच्या कामाचे दर खालीलप्रमाणे वाढवून देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ. क्र.	कामाचा तपशील	मान्य केलेले वाढीव दर
1	A-3 Single side	1.35
2	A-3 Both side	1.70
3	A-4 single side	0.80
4	A-4 both side	0.95
	एकूण रु.	4.80

[४(१३)] व्यवस्थापन परिषदेने जिल्हयासाठी सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाविद्यालये परिसंस्था व विद्यापीठ विभाग याच्या मधील विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी व त्याचे अवेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ५५ (१) अन्वये विद्यार्थी विकास मंडळ स्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ५५ (२) मधील (छ) अन्वये जिल्हयासाठी सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून नामनिर्देशन करावे लागणार आहे त्यानुसार विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून नामनिर्देशन करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव : महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ५५ (२) मधील (छ) अन्वये जिल्हयासाठी सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून प्रा. एम. एस. पवार, छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय, सोलापूर यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[४(१४)] विद्यापीठ परिसरातील "मुलींच्या वसतिगृहाचे इमारतीचे बांधकाम करणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून नियुक्त केलेल्या श्री प्राणेश वैद्य यांचे नावे असलेल्या तसलमातीचे समायोजन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील "मुलींच्या वसतिगृहाचे इमारतीचे बांधकाम करणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून श्री प्राणेश वैद्य यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.

सदरकामी ठरल्याप्रमाणे श्री प्राणेश वैद्य यांनी त्यांचे देयक मिळणेबाबत विनंती केलेली होती. तथापि, सदरचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांची संपूर्ण देयक देणे योग्य राहणार नसल्यामुळे त्यांना अनामत (अॅडव्हान्स) म्हणून रु.३५,०००/- देणेबाबत मान्यता घेण्यात आलेली होती व त्यास अनुसरून वित्त व लेखा विभागाकडून दि.१६/१०/२००९ रोजीचे धनादेश क्र. २५९२७ अन्वये रु. ३५,०००/- अॅडव्हान्स स्वरूपात श्री प्राणेश वैद्य यांना देण्यात आलेले होते.

श्री प्राणेश वैद्य यांनी विषयांकित कामाचे स्ट्रक्चरल डिझाईन तयार करून दिलेली असून त्यानुसार सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेली असून त्याबाबत संपूर्ण कार्यवाही पूर्ण झालेली असून सदरचे इमारत सद्यस्थितीत वापरात आहे.

विषयांकित काम पूर्ण झालेली असल्यामुळे श्री प्राणेश वैद्य यांचे नावे घेतलेल्या रु.३५,०००/- तसलमातीचे (अॅडव्हान्स) समायोजन करावे लागणार आहे.

सबब, विद्यापीठ परिसरातील "मुलींच्या वसतिगृहाचे इमारतीचे बांधकाम करणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून नियुक्त केलेल्या श्री प्राणेश वैद्य यांचे नावे असलेल्या रु.३५,०००/- तसलमातीचे समायोजन करून सदरचे तसलमात New Civil Works in University या अंदाजपत्रकातून खर्ची टाकण्याची बाब विचारार्थ).

ठराव : विद्यापीठ परिसरातील "मुलींच्या वसतिगृहाचे इमारतीचे बांधकाम करणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून नियुक्त केलेल्या श्री प्राणेश वैद्य यांचे नावे असलेल्या रु.३५,०००/- तसलमातीचे समायोजन करून सदरची तसलमात New Civil Works in University या अंदाजपत्रकातून खर्ची टाकण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[४(१५)] विद्यापीठ परिसरातील "मुलांचे वसतिगृहाचे इमारतीचे बांधकाम करणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाइनर म्हणून नियुक्त केलेल्या श्री प्राणेश वैद्य यांचे नावे असलेल्या तसलमातीचे समायोजन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील "मुलांचे वसतिगृहाचे इमारतीचे बांधकाम करणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून श्री प्राणेश वैद्य यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.

सदरकामी ठरल्याप्रमाणे श्री प्राणेश वैद्य यांनी त्यांचे देयक मिळणेबाबत विनंती केलेली होती. तथापि, सदरचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांची संपूर्ण देयक देणे योग्य राहणार नसल्यामुळे त्यांना अनामत (अॅडव्हान्स) म्हणून रु. ८५,०००/- देणेबाबत मान्यता घेण्यात आलेली होती व त्यास अनुसरून वित्त व लेखा विभागाकडून दि.०७/११/२००७ रोजीचे धनादेश क्र. १९७७ अन्वये रु. ३५,०००/- व १४/१०/२००९ रोजीचे धनादेश क्र. २५९९९ अन्वये रु.५०,०००/- असे एकुण रु.८५,०००/- अॅडव्हान्स स्वरूपात श्री प्राणेश वैद्य यांना देण्यात आलेले होते.

श्री प्राणेश वैद्य यांनी विषयांकित कामाचे स्ट्रक्चरल डिझाईन तयार करून दिलेली असून त्यानुसार सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेली असून त्याबाबत संपूर्ण कार्यवाही पूर्ण झालेली असून सदरचे इमारत सद्यस्थितीत वापरात आहे.

विषयांकित काम पूर्ण झालेली असल्यामुळे श्री प्राणेश वैद्य यांचे नावे घेतलेल्या रु.८५,०००/- तसलमातीचे (अॅडव्हान्स) समायोजन करावे लागणार आहे.

सबब, विद्यापीठ परिसरातील "मुलांचे वसतिगृहाचे इमारतीचे बांधकाम करणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून नियुक्त केलेल्या श्री प्राणेश वैद्य यांचे नावे असलेल्या रु.८५,०००/- तसलमातीचे समायोजन करून सदरचे तसलमात New Civil Works in University या अंदाजपत्रकातून खर्ची टाकण्याची बाब विचारार्थ).

ठराव : विद्यापीठ परिसरातील "मुलांचे वसतिगृहाचे इमारतीचे बांधकाम करणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून नियुक्त केलेल्या श्री प्राणेश वैद्य यांचे नावे असलेल्या रु.८५,०००/- तसलमातीचे समायोजन करून सदरचे तसलमात New Civil Works in University या अंदाजपत्रकातून खर्ची टाकण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[४(१६)] विद्यापीठ परिसरातील "भुशास्त्र संकुल इमारतीचे बांधकाम करणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून नियुक्त केलेल्या श्री संजय एस जथाडे यांचे नावे असलेल्या तसलमातीचे समायोजन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील "भुशास्त्र संकुल इमारतीचे बांधकाम करणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून श्री संजय एस जथाडे यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.

सदरकामी ठरल्याप्रमाणे श्री संजय एस जथाडे यांनी त्यांचे देयक मिळणेबाबत विनंती केलेली होती. तथापि, सदरचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांची संपूर्ण देयक देणे योग्य राहणार नसल्यामुळे त्यांना अनामत (अॅडव्हान्स) म्हणून रु. ५०,०००/- देणेबाबत मान्यता घेण्यात आलेली होती व त्यास अनुसरून वित्त व लेखा विभागाकडून दि.२६/८/२००९ रोजीचे धनादेश क्र. २५९०३ अन्वये रु. ५०,०००/- अॅडव्हान्स स्वरूपात श्री संजय एस जथाडे यांना देण्यात आलेले होते.

श्री संजय एस जथाडे यांनी विषयांकित कामाचे स्ट्रक्चरल डिझाईन तयार करून दिलेली असून त्यानुसार सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेली असून त्याबाबत संपूर्ण कार्यवाही पूर्ण झालेली असून सदरचे इमारत सद्यस्थितीत वापरात आहे.

विषयांकित काम पूर्ण झालेली असल्यामुळे श्री संजय एस जथाडे यांचे नावे घेतलेल्या रु.५०,०००/- तसलमातीचे (अॅडव्हान्स) समायोजन करावे लागणार आहे.

सबब, विद्यापीठ परिसरातील "भुशास्त्र संकुल इमारतीचे बांधकाम करणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून नियुक्त केलेल्या श्री संजय एस जथाडे यांचे नावे असलेल्या रु.५०,०००/- तसलमातीचे समायोजन करून सदरचे तसलमात Earth Science Building या अंदाजपत्रकातून खर्ची टाकण्याची बाब विचारार्थ).

ठराव : विद्यापीठ परिसरातील "भुशास्त्र संकुल इमारतीचे बांधकाम करणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून नियुक्त केलेल्या श्री संजय एस जथाडे यांचे नावे असलेल्या रु.५०,०००/- तसलमातीचे समायोजन करून सदरचे तसलमात Earth Science Building या अंदाजपत्रकातून खर्ची टाकण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[४(१७)] विद्यापीठ परिसरातील "व्ही.आय.पी.अतिथिगृह इमारत बांधणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून नियुक्त केलेल्या श्री संजय एस जथाडे यांचे नावे असलेल्या तसलमातीचे समायोजन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील "व्ही.आय.पी.अतिथिगृह इमारत बांधणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून श्री संजय एस जथाडे यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.

सदरकामी ठरल्याप्रमाणे श्री संजय एस जथाडे यांनी त्यांचे देयक मिळणेबाबत विनंती केलेली होती. तथापि, सदरचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांची संपूर्ण देयक देणे योग्य राहणार नसल्यामुळे त्यांना अनामत (अॅडव्हान्स) म्हणून रु. ४०,०००/- देणेबाबत मान्यता घेण्यात आलेली होती व त्यास अनुसरून वित्त व लेखा विभागाकडून दि.२६/८/२००९ रोजीचे धनादेश क्र. २५९०१ अन्वये रु. ४०,०००/- अॅडव्हान्स स्वरूपात श्री संजय एस जथाडे यांना देण्यात आलेले होते.

श्री संजय एस जथाडे यांनी विषयांकित कामाचे स्ट्रक्चरल डिझाईन तयार करून दिलेली असून त्यानुसार सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेली असून त्याबाबत संपूर्ण कार्यवाही पूर्ण झालेली असून सदरचे इमारत सद्यस्थितीत वापरात आहे.

विषयांकित काम पूर्ण झालेली असल्यामुळे श्री संजय एस जथाडे यांचे नावे घेतलेल्या रु.४०,०००/- तसलमातीचे (अॅडव्हान्स) समायोजन करावे लागणार आहे.

सबब, विद्यापीठ परिसरातील "व्ही.आय.पी.अतिथिगृह इमारत बांधणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून नियुक्त केलेल्या श्री संजय एस जथाडे यांचे नावे असलेल्या रु.४०,०००/- तसलमातीचे समायोजन करून सदरचे तसलमात One Time catch up grants for for non १२B : Construction of VIP Guest House या अंदाजपत्रकातून खर्ची टाकण्याची बाब विचारार्थ).

ठराव : विद्यापीठ परिसरातील "व्ही.आय.पी.अतिथिगृह इमारत बांधणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून नियुक्त केलेल्या श्री संजय एस जथाडे यांचे नावे असलेल्या रु.४०,०००/- तसलमातीचे समायोजन करून सदरचे तसलमात One Time catch up grants for for non १२B : Construction of VIP Guest House या अंदाजपत्रकातून खर्ची टाकण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[४(१८)] विद्यापीठ परिसरातील "संगणकशास्त्र संकुल इमारतीचे बांधकाम करणे" हे काम देण्यात आलेल्या मे.राहुल बिल्डर्स, सांगली यांचे नावे असलेल्या तसलमातीचे समायोजन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील "संगणकशास्त्र संकुल इमारतीचे बांधकाम करणे" हे काम मे.राहुल बिल्डर्स, सांगली यांना देण्यात आलेले होते.

सदर कामाकरीता मे.राहुल बिल्डर्स, सांगली यांना दि.०२/०७/२००७ पर्यंत एकुण ३२,२१,०५८/- इतकी रक्कम देण्यात आलेले होते. सदर देयकाचे रु.३२,२१,०५८/- पैकी त्यांचे रु.३०,०३,८६३/- इतके रकमेचे समायोजन झालेले असून उर्वरित रु. २,१७,१९५/- इतक्या रकमेचे समायोजन झालेली नाही.

विद्यापीठ परिसरातील "संगणकशास्त्र संकुल इमारतीचे बांधकाम करणे" हे काम पूर्ण झालेली असून सदरचे इमारत सद्यस्थितीत वापरात आहे.

विषयांकित काम पूर्ण झालेली असल्यामुळे मे.राहुल बिल्डर्स, सांगली यांचे नावे उर्वरित रक्कम रु.२,१७,१९५/- तसलमातीचे (अॅडव्हान्स) समायोजन करावे लागणार आहे.

सबब, विद्यापीठ परिसरातील "संगणकशास्त्र संकुल इमारतीचे बांधकाम करणे" हे काम देण्यात आलेल्या मे.राहुल बिल्डर्स, सांगली यांचे नावे असलेल्या रु.२,१७,१९५/- तसलमातीचे समायोजन करून सदरचे तसलमात School of Computational Science या अंदाजपत्रकातून खर्ची टाकण्याची बाब विचारार्थ).

ठराव : विद्यापीठ परिसरातील "संगणकशास्त्र संकुल इमारतीचे बांधकाम करणे" हे काम देण्यात आलेल्या मे.राहुल बिल्डर्स, सांगली यांचे नावे असलेल्या रु.२,१७,१९५/- तसलमातीचे समायोजन करून सदरचे तसलमात School of Computational Science या अंदाजपत्रकातून खर्ची टाकण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[४(१९)] विद्यापीठ परिसरातील "संगणकशास्त्र संकुल इमारतीचे बांधकाम करणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून नियुक्त केलेल्या श्री एस.पी.मोहोळकर यांचे नावे असलेल्या तसलमातीचे समायोजन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील "संगणकशास्त्र संकुल इमारतीचे बांधकाम करणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून श्री एस.पी.मोहोळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.

सदरकामी ठरल्याप्रमाणे श्री एस.पी.मोहोळकर यांनी त्यांचे देयक मिळणेबाबत विनंती केलेली होती. तथापि, सदरचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांची संपूर्ण देयक देणे योग्य राहणार नसल्यामुळे त्यांना अनामत (अॅडव्हान्स) म्हणून रु. १,००,०००/- देणेबाबत मान्यता घेण्यात आलेली होती व त्यास अनुसरून वित्त व लेखा विभागाकडून दि.०७/११/२००७ रोजीचे धनादेश क्र. १९७६ अन्वये रु.५०,०००/- व दि.३०/५/२००८ रोजीचे धनादेश क्र. २५०६७ अन्वये रु.५०,०००/-असे एकुण रु.१,००,०००/- अॅडव्हान्स स्वरूपात श्री एस.पी.मोहोळकर यांना देण्यात आलेले होते.

श्री एस.पी.मोहोळकर यांनी विषयांकित कामाचे स्ट्रक्चरल डिझाईन तयार करून दिलेली असून त्यानुसार सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेली असून त्याबाबत संपूर्ण कार्यवाही पूर्ण झालेली असून सदरचे इमारत सद्यस्थितीत वापरात आहे.

विषयांकित काम पूर्ण झालेली असल्यामुळे श्री एस.पी.मोहोळकर यांचे नावे घेतलेल्या रु.१,००,०००/- तसलमातीचे (अॅडव्हान्स) समायोजन करावे लागणार आहे.

सबब, विद्यापीठ परिसरातील "संगणकशास्त्र संकुल इमारतीचे बांधकाम करणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून नियुक्त केलेल्या श्री एस.पी.मोहोळकर यांचे नावे असलेल्या रु.१,००,०००/- तसलमातीचे समायोजन करून सदरचे तसलमात School of Computational Science या अंदाजपत्रकातून खर्ची टाकण्याची बाब विचारार्थ).

ठराव : विद्यापीठ परिसरातील "संगणकशास्त्र संकुल इमारतीचे बांधकाम करणे" या कामाकरीता स्ट्रक्चरल डिझाईनर म्हणून नियुक्त केलेल्या श्री एस.पी.मोहोळकर यांचे नावे असलेल्या रु.१,००,०००/- तसलमातीचे समायोजन करून सदरचे तसलमात School of Computational Science या अंदाजपत्रकातून खर्ची टाकण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[४(२०)] विद्यापीठ परिसरातील "व्ही.आय.पी.अतिथिगृह इमारत बांधणे" या कामाकरीता वास्तुविशारद म्हणून नियुक्त केलेल्या श्री राहुल खमितकर यांचे नावे असलेल्या तसलमातीचे समायोजन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील "व्ही.आय.पी.अतिथिगृह इमारत बांधणे" या कामाकरीता वास्तुविशारद म्हणून श्री राहुल खमितकर यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.

सदरकामी ठरल्याप्रमाणे श्री राहुल खमितकर यांनी त्यांचे देयक मिळणेबाबत विनंती केलेली होती. तथापि, सदरचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांची संपूर्ण देयक देणे योग्य राहणार नसल्यामुळे त्यांना अनामत (अॅडव्हान्स) म्हणून रु. १,५०,०००/- देणेबाबत मान्यता घेण्यात आलेली होती व त्यास अनुसरून वित्त व लेखा विभागाकडून दि.०७/०८/२००९ रोजीचे धनादेश क्र. २६००३ अन्वये रु. १,००,०००/- व दि.०१/१२/२०१० रोजीचे धनादेश क्र. ६९०१ अन्वये रु.५०,०००/- असे एकूण रक्कम रु. १,५०,०००/- अॅडव्हान्स स्वरूपात श्री राहुल खमितकर यांना देण्यात आलेले होते.

श्री राहुल खमितकर यांनी विषयांकित कामाचे अंदाजपत्रक व नकाशे तयार करून दिलेली असून त्यानुसार सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेली असून त्याबाबत संपूर्ण कार्यवाही पूर्ण झालेली असून सदरचे इमारत सद्यस्थितीत वापरात आहे.

विषयांकित काम पूर्ण झालेली असल्यामुळे श्री राहुल खमितकर यांचे नावे घेतलेल्या रु.१,५०,०००/- तसलमातीचे (अॅडव्हान्स) समायोजन करावे लागणार आहे.

सबब, विद्यापीठ परिसरातील "व्ही.आय.पी.अतिथिगृह इमारत बांधणे" या कामाकरीता वास्तुविशारद म्हणून नियुक्त केलेल्या श्री राहुल खमितकर यांचे नावे असलेल्या रु.१,५०,०००/- तसलमातीचे समायोजन करून सदरचे तसलमात One Time catch up grants for for non १२B : Construction of VIP Guest House या अंदाजपत्रकातून खर्ची टाकण्याची बाब विचारार्थ).

ठराव : विद्यापीठ परिसरातील "व्ही.आय.पी.अतिथिगृह इमारत बांधणे" या कामाकरीता वास्तुविशारद म्हणून नियुक्त केलेल्या श्री राहुल खमितकर यांचे नावे असलेल्या रु.१,५०,०००/- तसलमातीचे समायोजन करून सदरचे तसलमात One Time catch up grants for for non १२B : Construction of VIP Guest House या अंदाजपत्रकातून खर्ची टाकण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[४(२१)] डॉ. अतुल वाडेगांवकर वरिष्ठ व्यवस्थापक, DU-BDP महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मार्यादित (MKCL) यांच्या पत्र क्र.P:MKCL-DU-BDP:APPLICABILITY OF SERVICE TAX: २०१७-१८ दि.१०/०५/२०१७ नुसार दि.०३ नोव्हेंबर,२०१६ MKCL व प्रस्तुत विद्यापीठ यांच्यामध्ये झालेल्या करारामध्ये दूरुस्ती (amendment) करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: डॉ. अतुल वाडेगांवकर यांनी, दि.०८ मार्च, २०१७ रोजीच्या अधिसूचना क्र.१०/२०१७ Service Tax अन्वये अर्थ मंत्रालय, भारत सरकार यांनी शैक्षणिक सेवांवर कर लागू केल्याने दि.३ नोव्हेंबर, २००६ रोजी प्रस्तुत विद्यापीठ व एम.के.सी.एल. यांच्यामध्ये ई-सुविधाबाबत झालेल्या करारामधील मुद्दा क्र.५ मध्ये शासनाच्या दि. १९ जुन, २००६ च्या निर्णयानुसार) खालील नमुद मुद्दांचा समावेश करुन दूरुस्ती करणेबाबत विनंती केली आहे.

“५.५ The Payment shall be subject to taxes, as and when applicable.

५.६ Services shall be additionally billed with the applicable taxes as per the

सबब उपरोक्त नमुद बाबींमूळे दि.३ नोव्हेंबर,२००६ रोजी झालेल्या करारामधील Clause ५ मध्ये ५.५ व ५.६ असे मुद्दे वाढवून सुधारित (AMENDED) करारनाम्याच्या मसुदयात बदल करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ

ठराव : डॉ. अतुल वाडेगांवकर वरिष्ठ व्यवस्थापक, DU-BDP महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मार्यादित (MKCL) यांच्या पत्र क्र.P:MKCL-DU-BDP:APPLICABILITY OF SERVICE TAX: २०१७-१८ दि.१०/०५/२०१७ नुसार दि.०३ नोव्हेंबर,२०१६ MKCL व प्रस्तुत विद्यापीठ यांच्यामध्ये झालेल्या करारामध्ये दूरुस्ती (amendment) करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे प्रभारी कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद